

अमरावती महानगरपालिका अमरावती

मृत्यु दाखला विनंती अर्ज



प्रति,
मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी
म.न.पा. अमरावती.

दिनांक : / / २०

विषय : मृत्यु दाखला मिळण्याबाबत

अर्जदार : _____ नाते _____

रा. _____

(येथे नमुद प्रमाणेच I.D. तपासून दाखल्यात नाव टाकण्यात येईल. त्यामुळे नाव, दिनांक, लिंग व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी)

मृत्यु दिनांक : / / लिंग : स्त्री / पुरुष

मृत व्यक्तीचे नांव : (मराठीत) _____

(इंग्रजीत) _____

वय :- _____

आधार कार्ड नं. :- _____

मोबाईल नंबर :- _____

स्मशान भुमीचे नांव :- _____

दवाखान्याचे नांव :- _____

मृत्यु अहवाल 4A नमुना क्र. 2, :- _____
(Cause of Death)

दाखल्याच्या आवश्यक प्रती []

दुरुस्ती :-	दुरुस्ती पूर्वी	दुरुस्ती नंतर

सोबत जोडलेले आवश्यक स्वयं साक्षांकित कागदपत्रे :

अर्जदाराची सही

- | | | | |
|---------------------|--------------------------|-------------------------------|----------------------------------|
| १) स्मशानभूमी पावती | <input type="checkbox"/> | ४) हमीपत्र | <input type="checkbox"/> |
| २) 4A Form | <input type="checkbox"/> | ५) (अविवाहीत) वडिलांचे आधार | <input type="checkbox"/> |
| ३) नमुना क्र. 2 | <input type="checkbox"/> | ६) (विवाहीत) पती/पत्नीचे आधार | <input type="checkbox"/> |

टिप : १) एकदा मृतकाचे नांव नोंदविल्यास पुराव्या शिवाय परत नांव बदलणार नाही याची नोंद घ्यावी. २) मृत व्यक्तीच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी. ३) घरी मृत्यु झाल्यास 4A फॉर्म जोडावा (वैद्यकीय अधिकारी कडून प्रमाणित) ४) मृत्यूच्या प्रत्येक पहिल्या दाखल्यासाठी २० रु. व पुढील प्रति दाखला १० रु. आकारण्यात येईल. सदर रक्कम ही ना-परतावा (Non-Refundable) असेल.